FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

| (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) | | | | | |
|---------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--|--|--|
| FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF VINKEM LABS LIMITED | | | | | |
| Si. No. | Particulars | Details | | | |
| 1. | Name of corporate debtor | VINKEM LABS LIMITED | | | |
| 2. | Date of incorporation of corporate debtor | 21.12.1994 | | | |
| 3. | Authority under which corporate debtor is incorporated /registered | Registrar of Companies - Chennai | | | |
| 4. | Corporate Identity No. of corporate debtor | U24231TN1994PLC029622 | | | |
| 5. | Address of the registered office and principal office (if any) of | Regd.Off. No. 29, Shanthi Colony, Anna Nagar, Chennai - 600 040 | | | |
| 6. | corporate debtor Date of closure of Insolvency Resolution Process | (as per MCA records) 12.06.2025 | | | |
| 7. | Liquidation commencement date of corporate debtor | 12.06.2025 (Order Copy received on 16.06.2025) | | | |
| 8. | Name and registration number of the insolvency professional acting as Liquidator | Rajendran Shanmugam IBBI Regn. No. IBBI/IPA-002/IP-N00098/2017-18/10241 | | | |
| 9. | Address and e-mail of the Liquidator, as registered with the Board | 2nd Floor, Hari Krupa, 71/1, Mc Nicholas Road, Chetpet, Chennai - 600 031 Email: cs.srajendran.associates@gmail.com | | | |
| 10. | Address and e-mail to be used for correspondence with the Liquidator | C/o S. Rajendran & Associates 2nd Floor, Hari Krupa, 71/1, Mc Nicholas Road, (off Poonamallee High Road) Chetpet,Chennai - 600 031 Email: Liq.vinkemlabs@gmail.com | | | |
| 11. | Last date for submission of claims | 16.07.2025 | | | |
| Notice is hereby given that the National Company Law Tribunal Chennai Division Rench - | | | | | |

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Chennai, Division Bench-has ordered the commencement of Liquidation of **VINKEM LABS LIMITED** on **12th Jun 2025**.

The stakeholders of VINKEM LABS LIMITED are hereby called upon to submit their Claim

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted under Section 38 of IRC Date: 20.06.2025 Place: Chennai.

SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED

(E): investor@safari.in | (W): www.safaribags.com

Andheri (East), Mumbai 400 059; (T): +91 22 40381888 (F): +91 22 40381850

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Members are hereby informed that pursuant to provisions of Sections 124 and 125 of the

Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority

Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the dividend declared

seven years, and also the shares in respect of which the dividends are unclaimed/unpaid

for seven consecutive years (starting from the dividend for the financial year 2017-18) o more, will be transferred to the IEPF on or before 18th October 2025 as per the procedure

However, no such shares shall be transferred to the IEPF where to the knowledge of the

Company, there is specific order of Court/Tribunal or statutory Authority restraining any transfer of such shares or payment of dividend or where the shares are hypothecated

n compliance with the Rules, the Company has informed about the share transfer a above individually to the shareholders whose share/s are liable to be transferred to IEPF

"Concerned Members"). The Concerned Members may refer the prescribed details or

In dematerialized form: the Company shall inform the depository by way of corporate

In physical form: new share certificate(s) will be issued in favour of the IEPF authority and the original share certificate(s)/ letter of confirmation(s) issued/ held in the name o

n the event valid claim is not received on or before 19th September 2025 from the Concerne Members, the Company will proceed to transfer liable shares and dividends thereon to the

Please note that no claim shall lie against the Company/Registrar and Transfer Agent in espect of the unclaimed dividends and the shares transferred to IEPF after 19th September 2025. Concerned Members can claim the dividends and shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority by creating a ogin at www.mca.gov.in and then submitting application in Form IEPF-5 through MCA

For any queries on the above matter, you are requested to contact the Company's RTA Adroit Corporate Services Private Limited, Unit: Safari Industries (India) Limited, 18-20 Jaferbhoy Industrial Estate, Makwana Road, Marol Naka, Andheri (East), Mumhai 400059: (T) 022 42270423: e-mail: info@adroitcorporate.com or at Company's contact

> *Source: Euromonitor International Limited; Personal Accessories 2024 ed; Luggage category; gbn; all retail channel, value rsp terms; 2023 data

Published Tenders from 16-06-2025 to 18-06-2025 Stationery Department Tender ID: 2025_STY_769747_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Kottayam District) duri * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000 Tender ID: 2025_STY_769688_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Kollam District) during * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000 Tender ID: 2025_STY_769873_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Kannur District) during

Government of Kerala

Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs2000000

Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Tender ID: 2025_STY_769665_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Thiruvananthapuram Dist * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs2000000 Tender ID: 2025_STY_769712_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Pathanamthitta Distric * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Tender ID: 2025_STY_769781_1 * Stationery Controller *

Purchase and removal of waste paper (Idukki District) during

Cender ID: 2025 STY 769732 1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Alappuzha District) dur

Tender ID: 2025_STY_769806_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Thrissur District) duri * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Tender ID: 2025_STY_769796_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Eranakulam District) du * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs2000000

Tender ID: 2025_STY_769809_1 * Stationery Controller *
Purchase and removal of waste paper (Palakkad District) dur

Cender ID: 2025_STY_769835_1 * Stationery Controller *

Purchase and removal of waste paper (Malappuram District) thu * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Tender ID: 2025_STY_769843_1 * Stationery Controller *

Tender ID: 2025_STY_769851_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Wayanad District) duri * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Fender ID: 2025_STY_769909_1 * Stationery Controller * Purchase and removal of waste paper (Kasargod District) duri

ender ID: 2025_STY_769916_1 * Stationery Controller *

Tender ID: 2025_STY_769936_1 * Stationery Controller * Loading and unloading of Stationery Articles * Closing Date:

Purchase and removal of kraft paper from Govt Press and PSC * Closing Date: 15-Jul-2025 * PAC: Rs1000000

Purchase and removal of waste paper (Kozhikkode District) du

For Safari Industries (India) Limited

Rameez Shaikh

for the financial year 2017-18 which shall remain unclaimed and unnaid for a period of

CIN: L25200MH1980PLC022812

set out in the Rules.

Registered office: 302-303, A Wing

The Qube, CTS No. 1498, A/2, Marol

pledged under the Depositories Act, 1996.

Company's website at www.safaribags.com.

IEPF without any further notice.

Place : Mumbai

action for transfer of the said Share/s to IEPF;

Services >> Company E-Filing >> IEPF Services.

concerned Members shall note that for the shares held in

the Concerned Members will stand automatically cancelled.

Vinkem Labs Limiter
IBBI Regn. No. IBBI/IPA-002/IP-N00098/2017-18/1024
Authorisation for Assignment valid upto 31.12.2025

safari

"INDIA'S #1 LUGGAGE BRAND"

PUBLIC NOTICE GE VERNOVA T&D INDIA LIMITED

Registered Office: A-18, First Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi – 110 020 TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company have been lost and the applicant has applied to the Company to issue duplicate certificate.

| Name of the joint holders | | Face Value | Certificate Number | Distinctive Numbers Start – End | No of Shares |
|--------------------------------------------------------------|----------|---------------|-----------------------|------------------------------------|-----------------|
| Madhav Bhagwant Kulkarni & Vijay Madhav Kulkarni | 02111139 | Rs. 2/- | 244846 | 2586566-2590165 | 3600 |

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: CB Management Services (P) Ltd. Rasoi Court, 5th Floor, 20, Sir R N Mukherjee Road, Kolkata – 700001. Tel: 033-69066200 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate.

Place: New Delhi

Date:

Mr. Amit Vijay Kulkarn (Legal Claimant)

FORM IV (See Sub Rule 2(a) of Rule 5) **DEBTS RECOVERY TRIBUNAL** (2nd & 3RD FLOOR BSNL BUILDING, NEAR HEAD OFFICE, CIVIL LINES) Jabalpur (M.P.) 482001 (Areas for Jurisdiction- Madhya Pradesh) APPEAL NO. 19 OF 2024

BANK OF BARODA APPLICANT(s) VFRSIIS M/S ACME PAPERS LTD. DEFENDANT(s)

1. M/S SHREE MOURYA INVESTERS(P) LTD. 4-Lancers Road, The Mall, New Dehli Pincode-110092

. Whereas the above named appellant has preferred an appeal under R.D.D.R.F.I Act against the order passed by the Registrar/Recovery Officer in O.A/RP. No. under section 30 of R.D.D.B.F.I. Act on. 2. Take notice that the said appeal (copy enclosed) will be taken up for hearing by

the tribunal at 10:30 a.m. or at such time immediately thereafter according to the convenience of the tribunal on 03.09.25 . You are hereby required to appear in person or by a pleader/Advocate duly

instructed, as the case may be, at the aforesaid time and place. 4. If you do not appear on the date of hearing, the appeal shall be decided in your absence. Given under my hand and the seal of this tribunal on this 06th Day of May 2025.

Seal

(See Sub Rule 2(a) of Rule 5) **DEBTS RECOVERY TRIBUNAL** 2nd & 3RD FLOOR BSNL BUILDING, NEAR HEAD OFFICE, CIVIL LINES) Jabalpur (M.P.) 482001

FORM IV

(Areas for Jurisdiction- Madhya Pradesh) APPEAL NO. 18 OF 2024 APPLICANT(s)

BANK OF BARODA VERSUS M/S ACME PAPERS LTD. DEFENDANT(s) 1. M/S AJANTA SERVICES (P) LTD.

. Whereas the above named appellant has preferred an appeal under R.D.D.B.F.I.

Act against the order passed by the Registrar/Recovery Officer in O.A/RP. No under section 30 of R.D.D.B.F.I. Act on. 2. Take notice that the said appeal (copy enclosed) will be taken up for hearing by the tribunal at 10:30 a.m. or at such time immediately thereafter according to the

4-Lancers Road, Banarasides, Estate, New Dehli Pincode-110092

convenience of the tribunal on 03.09.25 3. You are hereby required to appear in person or by a pleader/Advocate duly

instructed, as the case may be, at the aforesaid time and place

4. If you do not appear on the date of hearing, the appeal shall be decided in you absence. Given under my hand and the seal of this tribunal on this 06th Day of

Authorized Officer

(This is only an advertisement for information purpose and not a prospectus announcement. Not for Release or Distribution in the United States.)

CORRIGENDUM: NOTICE TO INVESTORS





Authorized Office

May 2025.

Seal

SAFE ENTERPRISES RETAIL FIXTURES LIMITED

Our Company was originally formed as a partnership firm under the Indian Partnership Act, 1932 under the name and style of "M/s Safe Enterprises" pursuant to a deed of partnership entered between Saleem Shabbir Merchant, Zainab Bai Fakruddin, Fatema Hatim Merchant and Shirinbhai Asgarali at Mumbai, Maharashtra with effect from August 01, 1976. Further, "M/s Safe Enterprises" was subsequently converted from the partnership firm to a Public Limited Company under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013 in the name of "Safe Enterprises Retail Fixtures Limited" and received a certificate of incorporation, issued by the Registrar of Companies, Central Registration Centre on July 21, 2024. Our Company's Corporate Identity Number is U46493MH2024PLC429137. For further details of Incorporation, change of name and registered office of our Company, please refer to chapter titled "History and Corporate Structure" beginning on page 165 of the Red Herring Prospectus.

Registered Office: Plot No. D-372, TTC MIDC Industrial Area, MIDC Kukshet Village, Sanpada, Thane - 400703, Maharashtra, India. Tel No: +917021883016; E-mail: compliance@safeenterprises.com; Website: www.safeenterprises.com; Contact Person: Mohini Raju Waghade, Company Secretary & Compliance Officer

OUR PROMOTERS: SALEEM SHABBIR MERCHANT, MIKDAD SALEEM MERCHANT, HUZEFA SALIM MERCHANT AND MUNIRA SALIM MERCHANT

THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFER OF UPTO 1,23,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5/- EACH (THE "EQUITY SHARES") OF SAFE ENTERPRISES RETAIL FIXTURES LIMITED ("OUR COMPANY" OR "THE ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING SHARE PREMIUM OF ₹[●] PER EQUITY SHARE) FOR CASH, AGGREGATING UP TO ₹[●] LAKHS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH 6,24,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹[♠] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹[♠] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 1.16.76.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5/- EACH. AT AN ISSUE PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE FOR CASH, ÁGGREGATING UPTO ₹[●] LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE 26.39% AND 25.05 % RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

BID/ISSUE PROGRAM

BID/ ISSUE OPENS ON: FRIDAY, JUNE 20, 2025

BID/ ISSUE CLOSES ON: TUESDAY, JUNE 24, 2025

CORRIGENDUM TO THE PRE-ISSUE & PRICE BAND ADVERTISEMENT PUBLISHED ON JUNE 16, 2025

This is with reference to the Pre-Issue & Price Band Advertisement published on June 16, 2025 in English National Daily Business Standard (all editions), Hindi National Daily Business Standard (all edition) and in Marathi edition of Pratahkal of Thane in relation to the Issue. All capitalized terms used and not defined herein shall, unless context otherwise requires, have the respective meanings assigned to them in the Red Herring Prospectus dated June 14, 2025 filed with the RoC. Investors should note that in the section titled "Additional Information for Investors - Shareholding of the Promoter/ Promoter Group and Additional Top 10 Shareholders of the Company" of the Pre-Issue & Price Band Advertisement dated June 16, 2025 following table has been corrected and must be read as below:

| | Pre-Issue shareholding as at the date of Advertisement | | | Post-Issue shareholding as at Allotment (3) | | | |
|------------|--------------------------------------------------------|-----------------------------------|------------------|---------------------------------------------|-----------------------------|-----------------------------------------------|-----------------------------|
| Sr. No. | Shareholders | Number of Equity Shares (2) | Share Holding | At the lower end of the price band (₹ 131) | | At the upper end of the price band (₹ 138) | |
| | | | (in %) (2) | Number of Equity Shares (2) | Share holding (in %) (2) | Number of Equity Shares (2) | Share holding (in %) (2) |
| Promoter: | S | | | | | | |
| 1 | Saleem Shabbir Merchant | 81,58,018 | 23.78 | 81,58,018 | 17.50 | 81,58,018 | 17.50 |
| 2 | Mikdad Saleem Merchant | 81,58,018 | 23.78 | 81,58,018 | 17.50 | 81,58,018 | 17.50 |
| 3 | Huzefa Salim Merchant | 81,58,019 | 23.78 | 81,58,019 | 17.50 | 81,58,019 | 17.50 |
| 4 | Munira Salim Merchant | 81,58,020 | 23.78 | 81,58,020 | 17.50 | 81,58,020 | 17.50 |
| | Sub Total (A) | 3,26,32,075 | 95.12 | 3,26,32,075 | 70.02 | 3,26,32,075 | 70.02 |
| Promoter | Group | | | | | | |
| 5 | Tasneem Huzefa Merchant | 3.00 | 0.00 | 3.00 | 0.00 | 3.00 | 0.00 |
| 6 | Rukhsana Zoeb Ratlamwala | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 |
| 7 | Shamima Huned Mukadam and Huned Roshanali Mukadam | 7,520 | 0.02 | 7,520 | 0.02 | 7,520 | 0.02 |
| 8 | Aliasger Kasim Navagharwala | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 |
| 9 | Shirin Kasim Navagharwala | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 | 3,760 | 0.01 |
| 10 | Mariyam Mikdad Merchant | 3.00 | 0.00 | 3.00 | 0.00 | 3.00 | 0.00 |
| 11 | Farida Mansur Abuwala | 3760 | 0.01 | 3760 | 0.01 | 3760 | 0.01 |
| | Sub Total (B) | 22,566 | 0.07 | 22,566 | 0.05 | 22,566 | 0.05 |
| Top 10 Sh | areholders | | | | | | |
| 1 | India-Ahead Venture Fund | 8,12,000 | 2.37 | 8,12,000 | 1.74 | 8,12,000 | 1.74 |
| 2 | Shreesumna Trade LLP | 4,08,000 | 1.19 | 4,08,000 | 0.88 | 4,08,000 | 0.88 |
| 3 | Finavenue Capital Trust- Finavenue Growth Fund | 1,00,000 | 0.29 | 1,00,000 | 0.21 | 1,00,000 | 0.21 |
| 4 | Sanjay Popatlal Jain | 80,000 | 0.23 | 80,000 | 0.17 | 80,000 | 0.17 |
| 5 | Vinod Kumar Lodha HUF | 40,000 | 0.12 | 40,000 | 0.09 | 40,000 | 0.09 |
| 6 | Anjuli Kothari | 40,000 | 0.12 | 40,000 | 0.09 | 40,000 | 0.09 |
| 7 | Honey Ahuja | 21,489 | 0.06 | 21,489 | 0.05 | 21,489 | 0.05 |
| 8 | Priyanka Aggarwal | 17,012 | 0.05 | 17,012 | 0.04 | 17,012 | 0.04 |
| 9 | Munish Aggarwal | 17,012 | 0.05 | 17,012 | 0.04 | 17,012 | 0.04 |
| 10 | Farida Mustafa Hararwala | 11,280 | 0.03 | 11,280 | 0.02 | 11,280 | 0.02 |
| | Sub Total (C) | 15,46,793 | 4.51 | 15,46,793 | 3.32 | 15,46,793 | 3.32 |
| | Total (A+B+C) | 3,42,01,434 | 99.70 | 3,42,01,434 | 73.39 | 3,42,01,434 | 73.39 |

1) Includes all options that have been exercised until date of prospectus and any transfers of equity shares by existing shareholders after the date of the pre-offer and price band advertisement until date of Prospectus. 2) Based on the Offer price of ₹[●] and subject to finalization of the basis of allotment.

3) Assuming full subscription in the issue. The post-issue shareholding details as at allotment will be based on the actual subscription and the final issue price and updated in the prospectus, subject to finalization of the basis of allotment. Also, this table assumes there is no transfer of shares by these shareholders between the date of the advertisement and allotment if any such transfers occur prior to the date of prospectus, it will be updated in the shareholding pattern in the Prospectus).

| NANAGER TO THE ISSUE | REGISTRAR TO THE ISSUE | |
|----------------------|----------------------------------------|--|
| Mem Securities | Maashitla" Creating Stevershil Frontie | |

HEM SECURITIES LIMITED

Address: 904, A Wing, Naman Midtown, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Lower Parel, Mumbai-400013, Maharashtra, India Tel No.: +91-22-4906 0000

BOOK RUNNING LEAD

Email: ib@hemsecurities.com

Investor Grievance Email: redressal@hemsecurities.com

Website: www.hemsecurities.com Contact Person: Ajay Jain **SEBI Reg. No.:** INM000010981

Place: Thane, Maharashtra

MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED

Address: 451, Krishna Apra Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi, 110034, Delhi, India

Telephone: +91-11-45121795

Email: ipo@maashitla.com

Investor Grievance Email: investor.ipo@maashitla.com

Website: www.maashitla.com Contact Person: Mukul Agrawal

SEBI Registration Number: INR000004370 CIN: U67100DL2010PTC208725

SAFE ENTERPRISES RETAIL FIXTURES LIMITED Address: Plot No. D-372, TTC MIDC Industrial Area, MIDC Kukshet

COMPANY SECRETARY AND

COMPLIANCE OFFICER

Safe Enterprises

Village, Sanpada, Thane - 400703, Maharashtra, India

Tel. No.: +917021883016

E-mail: compliance@safeenterprises.com

Mohini Raju Waghade

Website: www.safeenterprises.com

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the Issue in case of any

pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

On behalf of Board of Directors Safe Enterprises Retail Fixtures Limited

Mohini Raju Waghade,

Company Secretary and Compliance Officer

Date: June 19, 2025 Safe Enterprises Retail Fixtures Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares the Red Herring Prospectus dated June 14, 2025 has been filed with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in. website of NSE Emerge at https://www.nseindia.com/companies-listing/corporate-filings-offer-documents#sme_offer and is available on the websites of the BRLM at www.hemsecurities.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Red Herring Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 32 of the Red Herring Prospectus.

https://etenders.kerala.gov.in for more details.

Ro.No:16-18/Jun/2025/PRD/(N)7

.5-Jul-2025 * PAC: Rs800000

























क्षेपणास्त्र हल्ल्यात

रुग्णालय उदध्वस्त

इराणचा इस्राईलला जोरदार झटका

पावसामुळे लोकलचा वेग मंदावला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : मुंबईसह उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपनगरीय लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांना लेटमार्क लागला. तिन्ही मार्गांवरील सेवा १० ते १५ मिनिटे लोकल गर्दीच्या सामना करावा लागला. मंबईसह राज्यात पावसाने सलग काही दिवसांपासून हजेरी लावली; मात्र बुधवारी रात्रीपासून पावसाने धावत होत्या.

काहीशी विश्रांती घेतली होती. तसेच गुरुवारी सकाळपासूनच ठाणे, नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पावसाने बरसायला सरुवात केली. पावसाच्या धारा सतत सरू असल्याने आणि हवेतील दश्यमानता कमी झाल्याने लोकलसह रेल्वे गाड्यांचा विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांना वेग कमी झाला होता. त्यातच ठाणे, कल्याण, बदलापुर, पनवेल या भागांत पावसाचा जोर वाढल्याने या भागातून मुंबईत येणाऱ्या लोकल विलंबाने

मस्जिद बंदर स्थानकात हाल

मस्जिद बंदर स्थानकात प्लॅटफॉर्मवर पत्रे नसल्याने प्रवाशांना पावसात भिजतच उभे राहावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोन, तीन आणि चारवरील काही भाग अजूनही छप्पर नसलेल्या अवस्थेत आहे. पनवेलकडे धावणाऱ्या लोकलचे दोन ते तीन डबे अशा छप्पर नसलेल्या जागेवर थांबत असल्याने प्रवाशांना पावसात उभे राहावे लागत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 🏩 लय : उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३

(Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मधील भूसंपादन विषयक तरतुदीं/प्रक्रियेद्वारे मौजे वाडा व मौजे कादिवली, ता. वाडा, जि.पालघर येथील १८५.६० हे.आर भूसंपादनाकरिता प्रस्तावित क्षेत्रासाठी Pass Through पद्धतीने औद्योगिक क्षेत्र स्थापन करणेकरिता इच्छुक उद्योजकांकडून जागा मागणीबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

दूरध्वनी क. ०२२-४७४८८३१२/४६९९/४६७९

उद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती

उपरोक्त विषयाबाबत उद्योजकांनी सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशिल महामंडळाच्या संकेतस्थळावर www.midcindia.org वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक उद्योजक/कंपनी यांनी त्यांचे अर्ज/प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी, ठाणे १ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे कार्यालयात जाहिरात निर्गमित झाले पासून १८० दिवसांत सादर करावेत. सदर बाबत अधिक माहितीकरिता प्रादेशिक अधिकारी, ठाणे-१ (ई-मेल rothane1@midcindia.org) या कार्यालयाशी संपर्क करावा.

(SDJM), सिमडेगा के द्वारा जारी किया गया है।

PR 355537 (Simdega)25-26*D

Substation

100kV

Mohone

Substation

महापारेषण

Sr.

No.

3

5

6

(SDJM), सिमडेगा के पास अपना पक्ष रखें। इसे ताकिद जानें।

करण्यासाठी खाली दर्शविलेल्या वेळेत बंद राहिल. तरी संबंधीत ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे.

Feeder No.

Feeder No. 01

Feeder No. 07

Feeder No. 09

Feeder No. 11

Feeder No. 12

Feeder No. 14

महाव्यवस्थापक, भूसंपादन मऔविम, मुंबई-९३

पुलिस अधीक्षक का कार्यालय, सिमडेगा

इश्तिहार का प्रकाशन

सरकार बनाम

01.सुरेश लोहरा उर्फ लुहुरू उर्फ लेपटॉप,

पिता-बिरसा लोहरा, साकिन-कुड़ईकेला, थाना-लोहरा, जिला-सुन्दरगढ़ (उड़ीसा)

जलडेगा (ओड़गा ओ०पी०) काण्ड सं0-18/24,

दिनांक-11.04.2024, धारा-379 भा0द0वि0

विरूद्ध दिनांक-11.06.2025 को इश्तिहार माननीय Sub Divisional Judicial Magistrate

तीस (30) दिनों के भीतर उपस्थित होकर माननीय Sub Divisional Judicial Magistrate

अउदा संवसु विभाग डोंबिवली, डोंबिवली विभागातील १०० केव्ही मोहने उपकेंद्र मधुन विद्युत पुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना

सूचित करण्यांत येते की, शुक्रवार दि. २०.०६.२०२५ रोजी खालील वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा देखभाल व द्रुस्तीचे काम

Date & Time

Date -

20.06.2025

From :- 12.00 hrs

To 16:00 hrs'

आपको इस नोटिस के माध्यम से सूचित किया जाता है कि उपरोक्त वाद में आप के

अतः आप से इस प्रकाशन के जरिए आग्रह किया जाता है कि प्रकाशन की तिथि से

जाहीर निवेदन

मध्य रेल्वे सामग्रीचा पुरवठा, उभारणी,

निविदा सुचना क्र.: DR.N.C.S&T.Tender. 2025. 04, Date : 17.06.2025 1. कामाचे वर्णन व त्याचे ठिकाण : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात डीएफसी अलाइनमेंटसमवेत निळजे व कोपर दरम्यान कनेक्टर कॉर्डच्या तरतुदीच्या कामासंदर्भात निळजे येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील परिवर्तन आणि व डोंबिवली येथे आरआरआय मधील परिवर्तनासंदर्भात इनडोअर व आऊटडोअर सिग्नलिंग उपकरणांचा पुरवठा, प्रतिष्ठापन, चाचणी व क्रियान्वयन कार्य. 2. कामाचे अंदाजित मूल्य : रु. 6.24.62.261.96/- 3. जमा करावयाची इसारा रक्कम : रु. ४,62,300.00/- ४. निविदा समाप्ती **दिनांक व वेळ :** दि. 10.07.2025 रोजी दु. 3.00 वा 5 निविदा उघडण्याचा दिनांक व वेळ : दि 10.07.2025 रोजी दु. 3.30 वा., **6. वेबसाइटचा** तपशील व सूचना फॅलकाचे ठिकाण जेथे संपूर्ण तपशील पाहता येऊ शकेल: वेबसाइट www. ireps.gov.in वर उपमुख्य संकेत व दूरसंचार भभियंता (बांधकाम) यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, टिळक पुलाजवळ, दादर, मुंबई - 400 ०२८. शुद्धिपत्रक (काही असल्यास) ते केवळ वेबसाइटवरच प्रसिद्ध करण्यात येईल. 🛮 🛮 🗗 🗎

चाचणी व क्रियान्वयन

पुलिस अधीक्षक,

Areas

Goveli Switching (Shifting to TATA

Power 2MW/52A)

Atali (6.4MW/172A)

UNR Camp I + UNR MIDC Water

supply + Shahad (5.5MW/159A)

Tejashri Switching (Shift to 220kV

Bapgaon Substation 6.8 MW/173A))

Mohone (3.1MW/81A)

Barave Switching II(4.9MW/133A)

Executive Engineer, EHV (O&M) Div., Dombivali

सिमडेगा

कोसळली, तर बीरशिबा शहरातील एका रुग्णालयावरही हल्ला झाला. या हल्ल्यात रुग्णालयाचा बराचसा मध्य रेल्वे

बीरशिबा (इस्राईल), ता.

१९ : इस्राईलच्या माऱ्याला आणि

अमेरिकेच्या दबावाला तोंड देणाऱ्या

इराणने गुरुवारी इस्राईलच्या दक्षिण

भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा

केला. त्यात बीरशिबा या शहरातील

एक रुग्णालय उद्ध्वस्त झाले. तसेच

तेल अविवजवळील गावांमधील

निवासी भागालाही इराणने लक्ष्य केले.

या माऱ्यात कोणाचाही मृत्यू झाला

नसल्याचा दावा इस्राईलने केला असून

४० जण जखमी झाल्याचे जाहीर

करण्यात आले आहे. इस्राईलनेही

इराणमधील जड पाण्यावर चालणाऱ्या

इराण आणि इस्राईल यांच्यातील

युद्धाचा आजचा सातवा दिवस होता.

इस्राईलने इराणची राजधानी तेहरानसह

विविध शहरांवर मारा केला आहे.

इराणनेही प्रतिहल्ले केले आहेत.

इस्राईलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदत

इराणची क्षेपणास्त्रे विविध भागांवर

कोसळली. तेल अविवच्या नजीक

असलेल्या गावांवर काही क्षेपणास्त्रे

दुरुस्तीसह संपूर्ण

अणुभट्टीला लक्ष्य केले.

ओव्हरहॉलिंगचे कामे ई-निविदा सूचना क्र.: BB-EL-GSU-2024-25-02/R4 dt.17-06-2025 भारताच्या राष्ट्रपर्तीसाठी आणि वतीने डिव्हिजनल इलेक्ट्रिकल इंजिनिअर (गति शक्ती युनिट) बीबी, ३ रा मजला, जुनी एरिया मॅनेजर बिल्डिंग, गुडस डेपो, पी.डिमेलो रोड, वाडीबंदर, मुंबई - ४०००१० हे खालील कामासाठी प्रस्थापित आणि नामांकित कंत्राटदारांकइन संकेतस्थळ www.ireps.gov.in द्वारे खुली ई-निविदा (एक पाकिट प्रणाली) मागवित आहेत समक्ष सादर केलेल्या निविदा स्वीकारण्यात पेणार नाहीत. निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक १५-०७-२०२५ रोजी १५.०० वाजेपर्यंत आहे आणि निविदा त्याच दिवशी १५.०० वाजल्यानंतर उघडण्यात येतील. **कामाचे नाव :** मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या नागोठणे टीएसएस येथे एक ग 220KV/27KV. 21.6MVA ट्रॅक्शन पॉवर टान्स्फॉर्मरच्या (मे एबीबी मेक) सदोष भागांच्या रुस्तीच्या समावेशासह संपूर्ण ओव्हरहॉलिंग. निविदा किंमत (अंदाजे) : रु. १५,९२,६४६/-आवश्यक बोली सुरक्षितता : रु. ३१,९००/-ऑफरची वैधता : ६० दिवस कार्यपूर्ती अवधी : ३ महिने पावसाळा समाविष्ट निविदेचा संपर्ण

तपशील संकेतस्थळ www.ireps.gov.in येथे

उपलब्ध आहे. संपूर्ण कागदपत्रे संकेतस्थळावरून

... आणि तुम्हाला वाटलं भी क्रॅंक आहे... रीन मुख इजारी ठाट! नारवो जखमी लहान मुलांबर

🗩 पुतीन यांची मध्यस्थीची तयारी

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी इस्राईल आणि इराणदरम्यान सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य होऊन इराणला कदाचित शांततामय मार्गाने त्यांचा अणुकार्यक्रम राबविता येईल, असे पुतीन यांनी सांगितले. पुतीन म्हणाले, आम्ही कोणावरही दबाव आणत नाही. परिस्थितीतून तोडगा कसा काढायचा, यावर भर द्यायला हवा. मात्र, यासाठी इराण आणि इस्राईलच्या नेतृत्वाने पढाकार घ्यायला हवा.

रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मनुष्यहानी झाली नसल्याचे इस्राईलच्या अधिकाऱ्यांनी

भाग उद्ध्वस्त झाला. हल्ल्यापूर्वीच इस्राईलच्या शेअर बाजाराच्या इमारतीचेही नुकसान झाले. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याह् यांनी रुग्णालयावरील हल्ल्याची किंमत चुकविली जाईल, असा इशारा दिला.

नवी मुंबई विभागीय कार्यालयः सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी -१७, सेक्टर -१, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ लंडलाइन क्र. ०२२-२०८७८३५४

बॅक ऑफ महाराष्ट्राला भाडेतत्त्वाने जागा पाहिजे . वैक ऑफ महाराष्ट्रला नवीन शाखा उघडण्यासाठी तसेच भाडेतत्त्वावर एटीएम बसवण्यासाठी प्रशस्त जागा

यकता खालीलप्रमाणे आहे :

| केंद्राचे नाव | दर्जा | जिल्ह्याचे नाव | आवश्यक क्षेत्र | |
|-------------------|-----------|----------------|------------------|--|
| १. कळंबोली (शहरी) | नवीन शाखा | रायगड | १००-१५५० चौ. फूट | |

. सावी. व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असल्यास जागा मालकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमा एनओसी) प्राप्त करणे आवश्यक आहे. छताचे आरसीसी. थी फेज कनेक्शन (किमान १९ केव्हीए क्षमता). व्हीएसएटी मोलर पॅनेल बसवण्याची जागा त्यामध्ये समाविष्ट असावी. जागेचे सुस्पष्टपणे मालकी (क्लिअर टायटल) असलेल्या द्धुक जागा मालकांनी आपल्या सीलबंद निविदा (ऑफर्स) विहित नमुन्यात पुढील दोन बोली प्रणालींमध्ये सादर . तांत्रिक बोली २. व्यावसायिक बोली दोन वेगवेगळ्या सीलबंद लिफाफ्यांमध्ये घालून सादर कराव्यात. संबंधि बोलीचे स्वरूप (फॉर्मेट) आमच्या www.bankofmahrashtra.in या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. मालमतेवर स्पष्ट मालकी हक्क असलेले (क्लिअर टायटल) इच्छुक जागा मालक आपल्या सीलबंद निविदा टू-बिड

सिस्टम' अर्थात दोन-बोली प्रणाली अंतर्गत दिनांक **०३.०७.२०२५ रोजी दुपारी ३:००** वाजेपर्यंत सादर करू शकता. तपशील/माहिती अपूर्ण असलेल्या आणि शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या निविदा सर्वतोपरी नाकारल्या जातील. बँकेने कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व निविदा (ऑफर्स) स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिका राखून ठेवला आहे. जागा मालकांव्यतिरिक्त इतरांकडून आलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. ब्रोकर्सकङ् लेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.

नेविदा सादर करण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, सामान्य प्रशासन विभाग, नवी मुंबई विभागीय कार्यालय, सिडकं जनी प्रशासकीय डमारत, पी-१७ सेक्टर-१ वाशी, नवी मंबई-४००७०३

दिनांक- २०,०६,२०२५ नवी मुंबई विभाग

डाउनलोड करता येतील.

OFFICE OF THE DIRECTOR GENERAL ASSAM RIFLES **SHILLONG - 793 010**

ADVERTISEMENT FOR RECRUITMENT THROUGH COMPASSIONATE

GROUND APPOINTMENT SCHEME IN ASSAM RIFLES 2025 LAST DATE FOR RECEIPT OF APPLICATIONS AND ELIGIBILITY

Last date of receipt of applications from eligible candidates is 21 Jul 2025. Applications received thereafter will not be entertained.

This recruitment is applicable for eligible dependent family members of ASSAM RIFLES PERSONNEL KILLED IN ACTION, DIED WHILE IN SERVICE, DISCHARGED

FROM SERVICE ON MEDICAL GROUNDS AND MISSING WHILE IN SERVICE. Offline/ through email applications are invited from eligible candidates from across the

country for enrolment into the Assam Rifles under the Compassionate Ground Appointment Scheme. The recruitment rally will tentatively be held between Sep - Dec 2025 at Assam Rifles Training Centre and School, Sukhovi (Nagaland) NRS - Dimapur (Nagaland). Firm Date of reporting to attend the recruitment rally will be intimated to the eligible candidates by registered post/through mail followed by uploading of necessary details in our official website www.assamrifles.gov.in from time to time.

Trade/ post wise details of the vacancies for Assam Rifles Compassionate Ground Appointment Recruitment Rally 2025 are as under:-

| Ser No | | |
|-----------|-----------------------------------------------------------------|----|
| (a) | Rifleman/Riflewoman General Duty (for Male and Female both) | 69 |
| (b) | Warrant Officer Radio Mechanic (for Male candidate only) | 01 |
| (c) | Warrant Officer Draftmans (for Male candidate only) | 01 |
| (d) | Havildar X - Ray Assistant (for Male candidate only) | |
| (e) | Rifleman Electrician Machanic Vehicle (for Male candidate only) | |
| (f) | Rifleman Vehicle Mechanic Fitter (for Male candidate only) | 01 |
| (g) | (g) Rifleman Plumber (for Male candidate only) | |
| (h) | Rifleman Safai (for Male candidates only) | 04 |
| | Total | 79 |

Vacancies are tentative and may increase or decrease. The vacancies so notified are subject to variation and the Assam Rifles reserves the right to make any changes in the advertisement or cancel it without assigning any reasons.

Eligibility:- Only one dependent family member of ASSAM RIFLES personnel who were KILLED IN ACTION, DIED WHILE IN SERVICE, DISCHARGED FROM SERVICE ON MEDICAL GROUNDS AND MISSING WHILE IN SERVICE ARE ELIGIBLE TO APPLY FOR COMPASSIONATE GROUND APPOINTMENT.

Cut Off Date for Reckoning of Age Limit: Cut off date for calculation of upper age limit will be 01 Aug 2025

"APPLICATION FOR COMPASSIONATE GROUND APPOINTMENT" be endorsed on top

of the postal envelope in which the application is being submitted Pay Scale: Pay scale and other allowance will be as admissible to Assam Rifles

Personnel. How to Apply. Candidates shall submit their offline applications as per format attached alongwith self attested copies of educational certificate, domicile certificate, caste

certificate, diploma/technical/ITI certificate (as applicable) of the trade in accordance with Qualitative Requirements, incl one Xerox copy of photo ID i.e. AADHAAR, PAN/ Voter ID / Driving license etc to the address mentioned below:-

DIRECTORATE GENERAL ASSAM RIFLES (RECRUITMENT BRANCH)

LAITKOR, SHILLONG MEGHALAYA - 793010

(Email- rectbrdgar@gmail.com)

11. In case of any query, the following help line numbers may be contacted from 0900 hours

to 1730 hours on any working day: (a) 0364-2585118 (b) 0364-2585119 (c) 8794101693

> Sd/- xx xx xx (Keshav Sharma) Dy Comdt SO-2 (Rect) for Brigadier (Personnel)

दहा लाख नागरिकांचा वाचनोत्सवात सहभाग

वाचनदिनानिमित्त देशभरात उत्साह

मुंबई, ता. १९ : 'पठतु भारतम् वर्धताम् भारतम्' अर्थातच 'पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया' या राष्ट्रीय वाचनदिनानिमित्त झालेल्या उपक्रमात देशातील १० लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला. विविध ठिकाणी सर्वांनी आपापल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले. वाचन संस्कृतीला बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता.

भारताचे लायब्ररी मॅन म्हणून ओळखले जाणारे पी. एन. पणिक्कर यांच्या स्मरणार्थ १९ जून रोजी राष्ट्रीय वाचनदिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी १ ते २ दरम्यान विविध शाळांतील १५० विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन





देणाऱ्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. - रीता राममूर्ती गुप्ता,

केले. या वेळी वाचन प्रशिक्षक रीता राममूर्ती गुप्ता उपस्थित होत्या. मुंबईसह राज्यभरात अनेक खासगी आणि सरकारी शाळांमध्येही वाचनोत्सव

🔿 विविध कलाकारांचा सहभाग

वाचन मोहिमेत अनेक कलाकार सहभागी झाले होते. हेमा मालिनी, अनिल कपूर, सैयामी खेर, राकेश ओमप्रकाश मेहरा, सोनाली कुलकर्णी, दिव्या दत्ता आणि स्वरूप रावल आदी कलाकारांनी वाचन दिनाला पाठिंबा दिला.

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन



मुंबई, ता. १९ (ता. २०) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लागू हे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते.

लागू यांनी एकांकिकांपासून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर झाले. काही दिवसांपासून ते कर्करोगाशी नाटक, मालिका, चित्रपटातून झुंज देत होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४

दूरध्वनी क्रमांक : (०२०) २५७१६१३३/९४२३००५०८८ ई-निविदा सूचना शुद्धिपत्रक

पाठ्यपस्तक मंडळाचे जाहिरात क्रमांक १०७३, दिनांक १८-०६-२०२५ अन्वये पुणे मुख्यालय व विभागीय कार्यालय/भांडारास सन २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांच्या कालावधीत कार्यालयीन कामासाठी आवश्यकतेनुसार ठेकेदारीने कर्मचारी सेवा (Personnel Services) पुरवण्यासाठी ठेकेदार नियुक्त करावयाचे असल्याने ठेकेदारीने उपरोक्त सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील नोंदणीकृत संस्थांकडून दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा दिनांक २०-०६-२०२५ पासून ते दिनांक १०-०७-२०२५ अखेर दुपारी ३.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी उपलब्ध होतील. अधिक व अद्ययावत माहितीकरिता https:// mahatenders.gov.in या संकेतस्थळावर लॉगऑन करणेबाबत दिनांक १९-०६-२०२५ रोजीच्या दै. सकाळ (मराठी) या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. उपरोक्त जाहिरातीमधील ई-निविदा दिनांक २०-०६-२०२५ पासून ते दिनांक १०-०७

२०२५ ऐवर्जी दिनांक २७-०६-२०२५ ते १७-०७-२०२५ असा वाचण्यात येऊन त्यानुसार ई-निविदा सादर करणेबाबत सर्व निविदाकारांनी नोंद घ्यावी.

पुणे, जाहिरात क्रमांक : १०७४

पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे ४ दिनांक : १९-०६-२०२५

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण बांधकाम विभाग

निविदा सूचना क्र. २०/२०२५-२६

आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील २ कामांसाठी योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत ठेकेदारांकडून बी-१ नमुन्यात मोहरबंद लिफाफामध्ये जाहीर निविदा मागविण्यात येत आहेत.

सदर कामाचे कोरे निविदा फॉर्म, दि. २०/०६/२०२५ ते २७/०६/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत रोखीने विकत मिळतील.

परिपूर्ण भरलेल्या निविदा सीलबंद केलेल्या पेटीमध्ये दि. २७/०६/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत टाकण्यात याव्यात. मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व निविदा दि. ३०/०६/२०२५ दुपारी ४.०० वाजता उघडण्यात येतील. सदर कामाची बयाणा रक्कम 'आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण या नावाने रोख/ डिमांड ड्रॉफ्टव्दारे भरावयाची आहे.

कोणतेही कारण न देता सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी राखन ठेवला आहे.

दिनांक - १९/०६/२०२५

शहर अभियंता.

जा.क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/२१२ कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.

सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड safari **नोंदणीकत कार्यालय :** ३०२-३०३, ए विंग, "INDIA'S #1 LUGGAGE BRAND" दि क्यूब, सीटीएस नं. १४९८, ए/२, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९. **(दूरध्वनी) +**९९- २२- ४०३८९८८८ ; **(फॅक्स)** ०२२- ४०३८९८५०; (ई-मेल) : investor@safari.in (संकेतस्थळ) : www.safaribags.com

सूचना गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) कंपनीच्या समभागांचे हस्तांतर

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ आणि १२५ च्या तरतुदीनुसार, गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रिफंड) नियम, २०१६ (दि रुल्स) सह वाचावा, सात वर्षांच्या कालावधीसाठी जो शिल्लक आणि दावा न केलेला आर्थिक वर्ष २०१७-१८ साठीचा जाहीर लाभांश, आणि त्याचबरोबर सलग सात वर्षांसाठी दावा न केलेला/बाकी भागांच्या लाभांशाच्या बाबतीत (आर्थिक वर्ष २०१७-१८

पासून सुरु होणारा लामांश) किंवा जास्तसाठी असल्यास, नियमांमध्ये स्थापित प्रक्रियेनुसार, १८ ऑक्टोबर २०२५ पूर्वी IEPF कडे हस्तांतरित करण्यात येईल. तथापि, जेथे कंपनीच्या माहितीनुसार, अशा भागांच्या कोणत्याही हस्तांतरणाच्या बाबतीत न्यायालय/प्राधिकरणाचा किंवा वैधानिक प्राधिकरणाच्या प्रतिबंधाबाबतचा कोणताही विशेष आदेश असल्यास किंवा लागांश देण्यात आलेला असल्यास किंवा डिपॉजिटरीज ॲक्ट १९९६ अंतर्गत भाग गहाण/तारण असल्यास असे भाग IEPF कडे हस्तांतरित करण्यात येणार नाहीत. नियमांच्या तरतुदीनुसार, ज्या भागधारकांचे IEPF कडे हस्तांतरीत करण्यास भाग योग्य आहेत (संबंधित समासद) त्यांना वरील भाग हस्तांतरणाच्या बाबतीत कंपनीने वैयक्तिकरित्या सुचित केलेले आहे. याबाबतीत विहित तपशील संबंधित भागधारकांनी पाहावेत ज्याचा तपशील कंपनीचे

संबंधित सभासदांनी नोंद घ्यावी की : • डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात असणाऱ्यांसाठी : कंपनी IEPF यांना अशा भागांच्या हस्तांतरणासाठी कॉपोरेट कार्यवाहीच्या मार्गाने डिपॉजिटरी यांना सूचित करील.

संकेतस्थळ www.safaribags.com वर उपलब्ध आहे.

प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्यांसाठी: IEPF प्राधिकरणाच्या नावाने नवीन भाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि संबंधित सभासदांच्या नावामध्ये/जारी असलेले मूळ भागप्रमाणपत्र/ निश्चितीचे पत्र आपोआप रद्द होईल.

संबंधित सभासदांकडून १९ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कोणताही वैध दावा प्राप्त झाला नाही तर, कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता योग्य भागांच्या आणि त्यावर असलेल्या लाभांशाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया करील.

-कृपया नोंद घ्यावी की, १९ सप्टेंबर २०२५ नंतर ।EPF कडे हस्तांतरीत भाग आणि दावा न केलेल्य लामांशाच्याबाबतीत कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी यांच्यावरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. संबंधित सभासद लाभाशांचा दावा आणि अशा भागांवर असणाऱ्या सर्व लाभांच्या समावेशासह IEPF प्राधिकरणाकडे www.mca.gov.in येथे लॉगइन तयार करावे आणि त्यानंतर MCA Services>> Company E-Filing>> IEPF Services द्वारे फॉर्म IEPF-5 मध्ये अर्ज सादर करावा.

वरील बाबतीत कोणत्याही शंकासमाधानासाठी, तुम्हाला विनंती करण्यात येते की, त्यांनी कंपनीचे आरटीए, अंडॉईट कॉपोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड , युनिट ः सफारी इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड, १८-२०, जाफरमाई इंडस्ट्रिजल इस्टेट, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९ (दूरध्वनी) ०२२ ४२२७०४२३ ई-मेल: info@adroitcorporate.com येथे किंवा खाली दिलेल्या तपशिलासह कंपनीकडे संपर्क साधावा.

सफारी इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित

रमीझ शेख कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक : १९ जून २०२५

